

January 11, 2022

The Manager,
Listing Department,

BSE Limited,

Phiroze Jeejeebhoy Tower, Dalal Street,

Mumbai 400 001 Tel No.: 22721233

Fax No.: 22723719/22723121/22722037

BSE Scrip Code: 540776

The Manager,

Listing Department,

The National Stock Exchange of India Ltd., Exchange Plaza, 5 Floor, Plot C/1, G Block,

Bandra - Kurla Complex, Bandra (E),

Mumbai 400 051

Tel No.: 2659 8235 Fax No.: 26598237

NSE Symbol: 5PAISA

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Publication - Unaudited Financial Results of Spaisa Capital Limited

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of the Unaudited Financial Results of 5Paisa Capital Limited, for the quarter and nine months ended December 31, 2021 published in Free Press Journal (English) and Nav Shakti (Marathi) newspapers on January 11, 2022.

The same have been enclosed herewith.

Kindly take the same on record and acknowledge.

Thanking You,

Yours faithfully,

For Spaisa Capital Limited

Namita Godbole
Company Secretary

Email ID: csteam@5paisa.com

25

Encl: as above

NOTICE is hereby given to the Public that my client intends to purchase from Mr. Anindo Mukherji and Mrs. Nandita Mukherji, an ownership residential Flat bearing No.1102 on the 11th Floor in Wing "C" of the building known as Lodha Bellissimo, standing on the plot of land bearing C.S. No. 63, 1/63 and 64 of Lower Parel Division in the Registration District of Mumbai City situate, lying and being at Apollo Mills Compound, N. M. Joshi Marg, Mahalaxmi-(E), Mumbai-400 011 together with 10 (Ten) shares of Rs.50/- each fully paid up of Lodha Bellissimo Co-operative Housing Society Limited bearing distinctive numbers from 2101 to 2110 (both inclusive) under Share Certificate No.211 together with exclusive right to use two car parking spaces bearing

Nos. 4051 and 4052 in the compound of

the said Building.

PUBLIC NOTICE

Any person having any claim in respect of the said Premises and the said Shares by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, inheritance, maintenance, possession, lease, lien, custodian interest howsoever or otherwise, is hereby requested to inform the same in writing to the undersigned having his office at 4/5/6, Ground Floor, "O" Building, Seth Damji Laxmichand Estate, Dr. B. A. Road, Chinchpokali-(E) Mumbai-400 012 within 14 days hereo with documentary proof thereof against accountable receipt or by registered A/D post, failing which the claim/s, if any of such person/s will be considered to have been waived and/or abandoned and sale/transfer of the said Premises and the said Shares will be completed without any further reference in the

At Mumbai, dated this 10th January, 2022. (Anuj Baliya) Advocate

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my client is purchasing the property described hereunder ('the said Property') from Mr. Ramesh Shiva Parmar ('the Owner') and the said Owner has represented that his title to the said property is clear, marketable and free from all encumbrances. Any person having any right, title, benefit, interest, objection, claim or demand of any nature whatsoever in respect of the title deeds of the said Property and/or the said Property or any part/s thereof by way of sale, transfer contracts/agreement, development rights, mortgage, charge, lien, legacy, license lease, sub-lease, assignment, trust, easement, exchange, inheritance, gift, bequest succession, maintenance, occupation, possession, or otherwise howsoever are hereby required to make the same known in writing to the undersigned within 14 (Fourteen) days of the publication hereof together with the supporting documents as evidence to the address of undersigned failing which such claims or objections, if any, will be considered to have been waived and/or abandoned and the transactio will be completed without reference thereto.

SCHEDULE

Flat No. 901, 9th floor, D wing admeasuring about 225 square feet carpet area of the Janta Nagar Co-operative Housing Society Limited, C. S. No. 725, 725/1P, situate at B. B. Nakashe Marg, of Malabar Cumballa Hill Division, Tardeo, Mumbai 400034.

Date: 11/01/2022 Advocate High Court 318, 3rd floor, Shiv Centre, Sector no. 17, Vashi, Navi Mumbai

PUBLIC NOTICE KNOW ALL MEN BY THESE PRESENTS that originally **Mr. Dhanji Harkha Choudhary** is lawful owner of Unit No.101 1 st Floor Akruti Star Pocket No. 5. Centra Road, MIDC, Andheri (East), Mumbai 400093 of adm. area 70.59 sq. mtrs. with one Car Parking, lying being and situater at plot of land bearing CTS No. 96 (B) Par of Village: Mulgaon, Taluka: Andheri MSD. That my client Mr. Ashok Laxmar Sonavane & Mrs. Alka Raju Sonavane Partner of M/s. Shree Ganesh Travel

Any persons claiming any right or shar whatsoever by way of ownership, lease matsdever by way of ownership, lease enancy, mortgage, pledge, lien, charge nheritance, etc. in the said Unit should ntimate the undersigned in writing with supporting documents in respect of his/he laim, within 21 days of publication of this Public Notice, failing which, the claim o claims if any of such person or persons will apandoned. Sureshchandra S. Tiwar (Advocate Walve and/o Office: G-13. Ground Floor, Ganesh Wadi C.H.S. Ltd., Near Akru Star, Central Road, MIDC, Andheri (E), Mumbai

ntends to purchase the said Unit from it vner Mr. Dhanji Harkha Choudhary.

RELIANCE HOME FINANCE LIMITED

POSSESSION NOTICE (As per Rule 8(2) of Security Interest (Enforcement) Rules, 2002)

M. P. SUNII

Whereas the undersigned being the Authorized Officer of Reliance Home Finance Ltd. under the Securitization, Reconstruction of Financia Assets and Enforcement of Security Interest Act. 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) rules 2002, issued Demand Notices upon the Borrowers/Co-borrowers mentioned below, to repay the amou nentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower/Co-borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/Co-borrowers and the public in generation that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/ her under Sectio 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the below-mentioned dates.

The Borrower/Co-borrowers in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Reliance Home Finance Ltd. The Borrower/co-borrowers/Mortgagor(s) attention is invited to the provision of Section 13(8) of the SARFAESI Act, in respect of time available

Name of Borrower / Co-borrower	Description of Property	Date of Demand Notices	Date of Possession	Amount mentione in Possession Notice (Rs.)
MIHIR GANDHI PRAVIN GANDHI PALLAVI RAMESH LODH ELITE DESTINATION MANAGEMENT.	" All the piece and parcel bearing FLAT NO 205 2ND FLOOR, ANKUR B BLDG, ANKUR B CHSL, admeasuring carpet area of 340 sq.ft, LIBERTY GARDEN ROAD NO 3, MALAD WEST, MUM- BAI, MAHARASHTRA-400064"	20-09-2021	04-01-2022	Rs. 3574771/-
				Sd/-

Date: 11.01.2022 Reliance Home Finance Ltd

नाशिक महानगरपालिका, नाशिक पश्वैद्यकीय विभाग

फेर ई-निविदा सुचना क्र.०४/२०२१-२०२२

एक वर्ष कालावधीकरीता नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील मोकाट व भटक्या श्वानांची उत्पत्ती थांबविणे व त्यांची संख्या मर्यादित ठेवणे करीता श्वानांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करून त्यांना रेबीज प्रतिबंधक लस देणे इ. कामी अनुभवी व ॲनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडीया यांचे नोंदणीकृत संस्था/मक्तेदार यांचेकडून प्रती श्वान शस्त्रक्रिये करीताचे दर ई-निविदा पध्दतीने जाहीर निविदा प्रसिध्द करून मागविणेत येत आहेत.

अ.क्र.	तपशिल	कालावधी					
٩.	कोऱ्या निविदा संचाची	दिनांक ११/०१/२०२२ ते दिनांक					
	ऑनलाईन विक्री	१८/०१/२०२२					
₹.	निविदा फॉर्म जमा करणे	दिनांक १८/०१/२०२२ सायं. ५.०० वा.पावेतो.					
3 .	तांत्रिक निविदा उघडणे	दिनांक १९/०१/२०२२ दुपारी ५.०० वा. वाजता.					

निविदा बयाणा रक्कम रू.१,००,०००/ –

याबाबत अधिक माहिती, निविदा सर्वसाधारण अटी शर्ती, कोऱ्या निविदा विक्री फॉर्म फी, निविदा बयाना रक्कम, सुरक्षा अनामत रक्कम, निविदेसोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे इ. विषयी माहिती <u>https://mahatenders.gov.in</u> या संकेतस्थळावर आवश्यक शुल्क भरल्यानंतर उपलब्ध आहे.

> सही/-(कैलास जाधव)

जनसंपर्क/जा.क्र/४५६/दि.१०/०१/२०२२

पाणी अडवा, पाणी जीरवा..

आयक्त. नाशिक महानगरपालिका, नाशिक

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Bhandari Co-op. Bank Building, 2nd floor, P. L. Kale Guruji Marg, Dadar (W), Mumbai-400028.

No.DDR-4/Mum./deemed conveyance/Notice/19/2022 Date: 05/01/2022 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 **Public Notice**

Application No. 04 of 2022.

Umang Co-Op. Hsg. Society Ltd., C.T.S. No. 2382A, Survey No. 185, Hissa No. 5(A), Ruksor Nagar, Western Express Highway, Dahisar (E), Mumbai- 400 068 ... Applicant Versus 1) Shri Liladhar Varajang Shah (Hariya), 2) Smt. Javerben Liladhar Shah (Hariya), 3) Shri. Jitendra Bhagwanji Tandel, 4) Smt. Parvati Narang Tandel, 5) Smt. Mataben Ishawarbhai Danawala All residing at "Smita" 2nd Floor, Dr. Ambedkar Road, Mulund (W), Mumbai - 400 080, 6) M/s Ashik Construction Co., Office at 168/12, Jawahar Nagar, Goregaon (W), Mumbai - 400 062 7) M/s. Rukson Construction Co., 23-24, Godavari Chamber, Corner of S. V. Road Adukiya Road, Kandivali (W), Mumbai 400 067, **8) The Secretary,** Corporation Bank Officer's (Kshema) Co-Op Housing Society Ltd., C.T.S. No. 2382A, Survey No. 185. Hissa No. 5(A) Rukson Nagar, Western Express Highway, Dahisar (E), Mumbai- 400 064.... Opponents, and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. Description of the Property :-

Claimed Area

Unilateral Conveyance of land admeasuring 1678.70 Sq. Mtrs., As specifically set out in the property registration card, alongwith the building situated at CTS No. 2382A, Survey No. 185/5A of Village Dahisar, Taluka Borivali in favour of the Applicant Society.

The hearing in the above address case has been fixed on 28/01/2022 at 02:00 p.m. Sd/-



(Dr. Kishor Mande) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963

EXCEL REALTY N INFRA LIMITED (Formerly known as Excel Infoways Limited) CIN-L45400MH2003PLC138568
Registered Office: 31-A, Laxmi Industrial Estate, New Link Road, Andheri (West), Mumbai - 400 053.
Tel: +91 -22-26394246 • Email: cs@excel-infoways.com • Website: www.excel-infoways.com -26394246 • Email: cs@excel-infoways.com • Website: www.excel-infoways.com apital Rs. 100,00,00,000 • Issued/ Subscribed / Paid- up capital - Rs. 94,04,63,370

 $\textbf{EXTRACT OF STANDALONE} \, / \, \textbf{CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULT FOR THE} \,$

QUARTER & NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2021 (Rs. ii									
	Standalone	Standalone	Standalone	Standalone	Consolidated	Consolidated	Consolidated	Consolidated	
Particulars	3 Months ended (31/12/2021) Unaudited	3 Months ended (31/12/2020) Unaudited	9 Months ended (31/12/2021) Unaudited	12 Months ended (31/03/2021) Audited	3 Months ended (31/12/2021) Unaudited	3 Months ended (31/12/2020) Unaudited	9 Months ended (31/12/2021) Unaudited	12 Months ended (31/03/2021) Audited	
Total income from Operations (net)	182.18	197.41	224.62	920.84	185.47	197.41	231.63	920.84	
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(23.07)	(31.69)	(164.19)	(26.28)	(22.55)	(7.14)	(162.97)	85.98	
Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(23.07)	(31.69)	(164.19)	(26.28)	(22.55)	(7.14)	(162.97)	85.98	
Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(23.07)	(32.08)	(164.56)	(34.69)	(22.55)	(7.52)	(163.34)	77.57	
Total Comprehensive Income for the period (comprising profit/loss) for the period (after tax) and other Comprehensive income (after tax)	(22.08)	(31.04)	(161.59)	(30.48)	(21.56)	(31.32)	(160.37)	(28.28)	
Equity Share Capital	9404.63	9404.63	9404.63	9404.63	9404.63	9404.63	9404.63	9404.63	
Reserve (excluding Revaluation Reserves as shown in the balance sheet of previous year)	_	_	_	7694.00	-	_	_	7808.25	
Earning Per Share (of Rs. 10/- each) (for Continuing and discontinued operations)									
Basic	(0.02)	(0.03)	(0.17)	(0.04)	(0.02)	(0.01)	(0.17)	0.08	
Diluted	(0.02)	(0.03)	(0.17)	(0.04)	(0.02)	(0.01)	(0.17)	0.08	

The above is an extract of the detailed format of quarterly Financial Result filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Discolosure Requirement) Regulation 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website for BSE Limited at link www.bseindia.com and National Stock Exchange of India at www.nseindia.orm and on the Company's website at www.excel-infoways.com

The statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable. Begining 1st April 2017, the Company has for the first time adopted INDAS with a transition date of 1st April, 2016.

3. The result has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on January 10, 2022

For Excel Realty N Infra Limited Lakhmendra Khurana **Managing Director**

Place: Mumbai Date: January 10, 2022

The Members of ABATE AS INDUSTRIES LIMITED

ABATE AS INDUSTRIES LIMITED CIN: L65990MH1991PLC062238

(Formerly Known as Trijal Industries Limited)

Regd. Office: Siddhart Nagar No. 5, Chawl 19/168 S V RD, Goregaon West, Mumbai - 400062.

No. 022-2874 9244, Web site: www.trijalindustries.com, Email ID: Trijalindustries@rediffmail.com

n continuation to the Postal Ballot Notice dated 28th December, 2021 sent to Members of the Company on 3rd January, 2022, please consider the below amendments in the Postal Ballo Notice and Explanatory Statement. On and from the date hereof, the Postal Ballot Notice and Explanatory Statement shall always be read in conjunction with this corrigendum which is also being uploaded on the website of the Company at www.trijalindustries.com and on website of Bombay Stock Exchange at www.bseindia.com.
All other contents of the Postal Ballot Notice and Explanatory Statement dated 28th December, 2021, save and except as amended by this Corrigendum, shall remain unchanged. Modifications / Clarifications made

CORRIGENDUM TO THE NOTICE OF POSTAL BALLOT AND REMOTE E-VOTING INFORMATION

To consider and if thought fit, to pass the following resolution, with or without To consider and if thought fit, to pass the following resolution, with or without modification(s), as an Ordinary Resolution. modification(s), as a Special Resolution. Item No. 3 Item No. 3 To consider, and if thought fit, to pass the following resolution as an Ordinary | To consider, and if thought fit, to pass the following resolution, with or withou

modification(s), as a Special Resolution. Resolution. . Addition: Information of Director seeking appointment and re-appointment, as required under Regulation 36(3) of the Listing Regulations and SS-2

issued by the Institute of Company Secretaries of India, is as follows:

Indu Ravindran Dr. Rajesh Puthussery Dr. Musallyaraka Mr. Muhammed Kutty Mr. Ramakrishnan Mr. Abdul Nazar Jamal (DIN: 09252600) (DIN:09270524) tharakkal Safarulla Arikuzhiyil (Areekuzhiyil (DIN: Kizhisseri Muhammed appointed as the Non-appointed as a Non-(DIN:02933030) (DIN:02007636) 00491681) appointed (DIN: 06990053) Executive Independent Executive Director of appointed as the Non-lappointed as the Non-las the Non-Executive appointed as the Non-Director of the the Company w.e.f Executive Director of Independent Director of Independent Director of the Company w.e.f December 28, 2021

| Director of the the Company w.e.f | December 28, 2021 | Company w.e.f | Company Director the Company w.e.ft the Company the Company w.e.f December 28, 2021 December 28, 2021 December 28, 2021 December 28, 2021 entities in which the erson also holds the MEENAKSHI directorship and the nembership of LIMITED ommittees of the ard. isted entities from hich the person has NIL NIL NIL NIL NIL NIL esigned in the past Skills and capabilities required for the role Experience in Legal and the manner in and Consulting Experience in Finance NΑ which the proposed NA services. and Corporate law. person meets such

> By the order of the Board For Abate AS Industries Limited

ARIKUZHIYAN SAMSUDEEN Chairman & Non-Executive Director (DIN No.: 01812828)

BAJAJ HOUSING FINANCE LIMITED

CORPORATE OFFICE: Cerebrum IT Park B2 Building 5th floor, Kalyani Nagar, Pune, Maharashtra 411014.

BRANCH OFFICE: C/4 Plot No. 12, Kohinoor Estate Hsg. Soc. Mula Road, Near Kamal Nayan Bajaj Garden, Wakdewadi, Pune - 411003 Authorized Officer's Details: Name: Neeraj Sharma Email ID: vikas.sing3@bajajfinserv.in Mob No. 8669189048

PUBLIC AUCTION THROUGH BIDDING NOTICE

UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF THE SECURITY INTEREST ACT 2002 ('Act')

Notice is hereby given to the public in general that the below mentioned Borrower/co-borrower mortgaged the immovable property which is

described hereunder to Bajaj Housing Finance Limited ('BHFL') and the possession of the said immovable property ('secured asset/property') has been taken over by the Authorized Officer in accordance of the SARFAESI Act 2002 and rules there to. The secured asset will be sold through public auction by bidding for realization of the loan dues, applicable interest, charges and costs etc., payable to BHFL as detailed below. The secured asset is being sold on and the bidding will be held on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS", "WHATEVER THERE IS" AND "WITHOUT RECOURSE BASIS" under the rule number 8 & 9 of the Security Interest (Enforcement) Rules (hereinafter referred to as the rules) and on the terms and ditions specified here-under:

conditions spec	ined here-under.					
Borrowers Na	me & Address		the Co-Borrowers	Secured debt for recovery		
through legal deceased At NATRAJ RESI BUILDING SATA	DENCY D 36,	(Co-Borrower) MADHURI NITEEN At NATRAJ RESIDEN	th address KUMAR JAWALIKAR CY D 36, BUILDING SATARA ROAD, OWK DHANKAWADI, PUNE - 411043	of which property is sold. TOTAL Rs. 42,50,768/- (Rupees Fort Lac Fifty Thousand Seven Hundred S Eight Only) Along with future interest and charge accrued w.e.f 27th December 2021 ir Account Numbers 402TFH90017161 402TLH89862280		
Title Deed Holder Name	Property FLAT NO 202 2ND	Description ELOOP WING D	Place, Date and Time of the Opening of Bids	Reserve price/EMD/ Bid Increment	Last Date and time for submission of	
NITEEN KUMAR D JAWALIKAR	CERATEC CITY PH	ASE II S NO 33, PART YEWALEWADI,	Date : 15/02/2022 Time : 3.00 PM Place : Bajaj Housing Finance	Reserve Price: Rs. 40,00,000/- (Rs. Fifty Eight Lacs Only)	the request letter for participation/ KYC Documents/ Proof of EMD etc.	
and MADHURI NITEEN KUMAR			Limited, C/4 Plot No. 12, Kohinoor Estate Hsg. Soc. Mula Road, Near Kamal Nayan Bajaj Garden, Wakdewadi, Pune - 411003	EMD: 10% of Reserve Price. **No Bid Increment on the spot is allowed.	15/2/2022 at 10:00 AM	

DATE AND TIME OF INSPECTION OF THE PROPERTY: FROM 13/1/2022 to 13/2/2022 BETWEEN 10:00 AM AND 4:00 PM Terms and Conditions of the Public Auction are as under

1 Public Auction is being held on "AS IS WHERE IS, AS IS WHAT IS AND WITHOUT RECOURSE BASIS" and is being sold with all the existing and future encumbrances whether known or unknown to Bajaj Housing Finance Limited. The bid form, Declaration, General Terms and Conditions of Public Auction can be obtained from office of Bajaj Housing Finance Limited, C/4 Plot No. 12, Kohinoor Estate Hsg. Soc. Mula Road, Near Kamal Navan Bajai Garden, Wakdewadi, Pune - 411003.

The Secured asset will not be sold below the Reserve price. 3 To the best of the knowledge and information of the Authorized Officer, there is no encumbrance on the properties. However, it is necessary that the intending bidders should make their own independent inquiries regarding any claims, charges, dues, encumbrances and should satisfy about the title, extent/measurement of the property prior to submitting their bid. For any discrepancy in the property the participating bidder is solely

responsible for all future recourses from the date of submission of bid. 4 No claim of whatsoever nature regarding the property put up for sale, charges/encumbrances over the property or on any other matter etc wi be entertained after submission of the bid.

5 The Authorized Officer/BHFL will not be responsible for any charge, lien, encumbrance, property tax dues, electricity dues etc. or any othe dues to the Government, local authority or anybody, in respect of the property under sale.

6 The Public Auction notice/advertisement does not constitute and will not be deemed to constitute any offer, commitment or any representation.

of Bajaj Housing Finance Limited. The Authorized Officer/BHFL shall not be responsible in any way for any third party claims/rights/dues The Sale shall be subject to the rules/conditions prescribed under the SARFAESI Act 2002 and rules thereto.

8 It shall be the responsibility of the bidders to inspect (a) the title and link documents and (b) the property and satisfy themselves about the secured asset and specification before submitting the bid. Before entering the premises for inspection, it is necessary that the interested purchaser shall provide their identity, address and contact details in the register confirming their entry and exit from property under their

9 The interested bidders shall submit their bids along with EMD, which shall be payable only through D.D.in favour of Bajaj Housing Finance

Limited payable on or before the last day and time mentioned above.

10 The Bids along with other documents must be submitted to the Authorized Officer in a sealed envelope mentioning "Offer for Purchase-NITEENKUMAR D JAWALIKAR through legal heir since deceased and MADHURI NITEENKUMAR JAWALIKAR LAN:-402TFH90017161 and 402TLH89862280 to reach the Authorized Officer on or before the last date of submission of the Bids. 11 The bidder is supposed to submit the following documents at the time of submission of the bid: i) Proof of EMD paid ii) copy of the Pan Card iii) Proof of identification/Address proof/Aadhaar Card/KYC (self-attested copies) without which the bid is liable to be rejected.

12 The bidder alone can participate in the public auction proceeding and no other person is permitted. 13 The successful Bidder must deposit the 25% of the purchase amount (after adjusting the EMD already paid) immediately upon the acceptance of the offer and declaration of the successful bidder by the Authorized officer, failing which the EMD paid shall be forfeited and cannot be claimed

by the bidder from Bajaj Housing Finance Limited. 14 The balance 75% of the purchase amount must be deposited by the successful bidder within 15 days, failing which the amounts already deposited by the bidder shall stand automatically forfeited without further notice and no request for refunds whatsoever shall be ente Further, the property will be put to re-auction and the defaulting bidder shall have no claim/right in respect of the property/amount and will not be

15 No interest is applicable to EMD or any amount deposited by the bidders/successful bidder in respect of sale of secured asset 16 The Purchaser/successful bidder shall bear the (a) applicable stamp duty/registration/transfer charges; (b) all the statutory, non-statutory,

authority shall be borne by the successful Bidder only. 7 Sale certificate shall be issued in the prescribed format in favor of successful bidder only. 18 The successful bidder shall have to arrange for registration etc., at his/her/its cost of the sale certificate as per the provisions of prevailing Stamp and Registration Act. The successful bidder shall bear the charges for conveyance, registration fee, stamp duty, taxes, fee etc. as

19 In case of sale of property subject to any encumbrances, the successful bidder/purchaser shall deposit money required to discharge the

conversion, electricity, sewage charges, any dues, cess, fees, taxes, rates, assessment charges etc. owing to any person, association of

20 In case if the public auction is stopped, stayed, postponed or rescheduled or cancelled, a public notice will be put on the notice board of BHFL branch and no personalized/individual communication in this regard will be sent to any of the bidders or otherwise

21 Submission of bid by the bidders is construed that they have read, understood and accepted the terms and conditions governing the publi-22 EMD of unsuccessful bidders shall be returned on the closure of auction proceedings.

23 The Authorized officer is not bound to accept the highest offer/bid and the Authorized officer has absolute right to accept or reject any or all offer(s) or adjourn/postpone/cancel the public auction without assigning any reason thereof.

encumbrance including interest, cost, expenses etc. if any to the Authorized officer.

24 For more details please visit https://www.bajajhousingfinance.in/media/document/900000023/niteenkumar_d_sale_notice.pdf Date: 11/01/2022 PUNE Authorized Officer (Neeraj Sharma) Bajaj Housing Finance Limited

5paisa.com

Place: Mumbai

Date: 11/01/2022

5PAISA CAPITAL LIMITED

CIN: L67190MH2007PLC289249

Regd. Office: IIFL House, Sun Infotech Park, Road No. 16V, Plot No. B-23,

MIDC, Thane Industrial Area, Wagle Estate, Thane - 400604

Tel: +91 22 4103 5000 • Fax: +91 22 2580 6654 E-mail: csteam@5paisa.com • Website: www.5paisa.com

Extract of Unaudited Consolidated Financial Results for the quarter & nine months ended December 31, 2021

(₹ in Lakhs)

	Quarter ended			Nine mont	Year ended	
Particulars	Dec 31, 2021	Sept 30, 2021	Dec 31, 2020	Dec 31, 2021	Dec 31, 2020	March 31,2021
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total Income from operations	8,021.50	6,854.88	4,961.08	20,967.58	14,467.91	19,457.48
Net Profit / (Loss) for the period before tax	99.01	164.71	450.00	1,248.90	1,207.71	1,989.55
Net Profit / (Loss) for the period after tax	74.30	139.38	318.50	933.32	883.04	1,468.98
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income]	72.42	137.95	305.48	922.77	845.16	1,466.05
Equity Share Capital	2,941.58	2,941.08	2,548.19	2,941.58	2,548.19	2,551.59
Other Equity						13,055.82
Earnings Per Share (of ₹ 10/- each)						
- Basic (in ₹)	0.26	0.48	1.25	3.21	3.47	5.76
- Diluted (in ₹)	0.25	0.47	1.25	3.17	3.47	5.73

Note: 1. The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board at its meeting held on January 10, 2022. 2. The financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Ind AS 34 'Interim financial Reporting' prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued there under and the other accounting principles generally accepted in India and in accordance with the requirements of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, as amended.

3. The group is engaged only in the business of stock broking and distribution of financial products primarily through internet and mobile applications. Accordingly, there is no separate reportable segments as per Indian Accounting Standard 108 (Ind AS) on 'Operating Segment'.

4. The Company at its meeting held on April 20, 2021 and July 14, 2021 granted 75,000 and 1,00,000 stock options. Further, another 15,000 and 7,500 stock options respectively were granted vide circular resolution dated August 03, 2021 and December 14, 2021 to eligible employees under Employee Stock Option Scheme-2017. Further, the Company vide circular resolutions dated May 12, 2021, June 03, 2021, June 18, 2021, July 08, 2021, July 09, 2021, August 03, 2021, November 08, 2021 and November 24, 2021 allotted 82,000 equity shares pursuant to exercise of stock options granted to the eligible employees. Furthermore, the Company vide circular resolution of the Nomination and Remuneration Committee dated December 30, 2021, approved the amendment in the '5Paisa Employee Stock Option Scheme-2017' to align and comply with the requirements of SEBI (Share Based Employee Benefits and Sweat Equity) Regulations, 2021.

5. The key data relating to standalone results of Spaisa Capital Limited is as under:

(₹ in Lakhs)

	Quarter ended			Half Yea	Year ended	
Particulars	Dec 31, 2021	Sept 30, 2021	Dec 31, 2020	Dec 31, 2021	Dec 31, 2020	March 31, 2021
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Revenues from operations	8,013.16	6,840.41	4,936.21	20,933.84	14,405.68	19,385.92
Profit Before Tax	133.17	204.38	521.68	1,361.95	1,522.59	2,339.17
Profit After Tax	99.85	169.08	373.47	1,017.92	1,120.01	1,731.96
Total Comprehensive Income	98.89	168.36	360.45	1,008.69	1,082.71	1,729.76

6. The figures for the quarter ended December 31, 2021 and the quarter December 31, 2020 are the balancing figures between unaudited figures in respect of the nine months ended December 31, 2021 and December 31, 2020 and the unaudited figures of the half year ended September 30, 2021 and September 30, 2020 respectively.

7. The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchanges under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are available on the Stock Exchange websites and on the company's website i.e www.5paisa.com

8. Previous periods figures have been regrouped / rearranged wherever necessary.

By order of the Board For **5paisa Capital Limited**

Prakarsh Gagdani Whole Time Director and CEO DIN: 07376258

Date: January 10, 2022

जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था (३), मुंबई.

गृहनिर्माण भवन, तळमजला, कक्ष क्र. ६९, बांद्रा (पूर्व), मुंबई-४०० ०५१ जा.क्र. मुंबई/जिउनि.३/निव/ब वर्ग/मुं. उ. जि. हौ. फेड. लि./२०२२/००२६

दिनांक :-०५/०१/२०२२ जाहीर नोटीस

मुंबई जिल्हा उपनगर को-ऑप हौिसंग फेडरेशन लि., ४, ओसियन स्टार ऑफ यारी रोड वर्सोवा, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०० ०६१ या संस्थेच्या सन २०२१-२०२२ ते २०२६[.] २०२७ या कालावधीची निवडणूक प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे. संस्थेची प्रारूप मतदार यार्द तयार करावयाची असन प्रारूप मतदार यादीमध्ये संस्थेच्या सभासद संस्थांच्या प्रतिनिधींची नांवे समाविष्ट करावयाची आहेत. संस्था प्रतिनिधी निवडीसाठी सभासद संस्थांनी त्यांचे ठराव सादर करणेसाठी निम्न स्वाक्षरीदार यांनी सर्व अर्हता प्राप्त संस्थांना नोटीस पत्र नोंदणी डाक देय पोहोच (RPAD)/Speed Post ने त्यांच्या संस्थेमध्ये उपलब्ध असलेल्या पत्त्यावर पाठविलेल्य आहेत. ज्या संस्थांना हे पत्र मिळणार नाही. मुंबई जिल्हा उपनगर को-ऑप हौसिंग फेडरेशन लि. ४, ओसियन स्टार ऑफ यारी रोड, वर्सोवा, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०० ०६१ येथे सकार्ळ ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत कार्यालयीन सुट्टीचे दिवस वगळून निम्न स्वाक्षरीदार यांचे पत्र ठरावाचा नमुना व दाखला नमुना घेऊन जावा. सर्व अर्हता प्राप्त सभासद संस्थांना कळविणेत येते की, त्यांनी आपले प्रतिनिधी नेमणूकीचे ठराव व दाखला तीन प्रतीत सीलबंद लखोटयात खालील पत्त्यावर दिनांक ०८.०२.२०२२ पर्यंत या नोटीसचे दिनांकापासून कार्यालयीन वेळेत सादर करावेत.

जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था (३), मुंबई द्वारा - फेडरेशन ऑफ विंडरमेअर को-ऑप. हौ. सोसायटीज लि., ऑफ न्यु लिंक रोड, ओशिवरा पोलिस स्टेशन जवळ, ओशिवरा, अंधेरी (प.), मुंबई-४०००५३

शिक्का

जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था (३), मुंबई.



बोली मागविणारी सूचना

किल्लेगांवठण गेस्ट हाऊस, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथे अतिरीक्त १२५ केव्हीए डीजी संच पुरविणे आणि संलग्न विद्युत कामे सिडको ऑफ महाराष्ट्र लिमिटेड ई-निविदा प्रक्रिये मार्फत खालील नमुद कामासाठी समान स्वरुपांचे काम पूर्ण केलेल्या सिडको लि. कडे वर्ग 'बी' आणि त्यावरील श्रेणीमध्ये किंवा केंद्र सरकारकडे विद्युत नोंदणीच्या यथोचित श्रेणीमध्ये नोंदणीकृत अनुज्ञप्ती धारक विद्युत कंत्राटदारांकडून **'ऑनलाईन'** बाब दर टक्केवारी निविदा मागवत आहे.

१. कामाचे नाव : किल्लेगावठण गेस्ट हाऊस, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथे अतिरीक्त १२५ केव्हीए डीजी संच पुरविणे आणि संलग्न विद्युत कामे. २. सी.ए. क्र. : ३५/सिडको/ईई(इलेक्ट-नोडल)/२०२१-२२ **३. अंदाजित मृल्य** : रु. १४,४२,७८७.०० **४.** इ.अ.र.: १४,५००.०० ५. नोंदणी वर्ग: 'बी' वर्ग आणि त्यावरील. ६. पूर्तता कालावधी : ९० (नव्वद) दिवस (पावसाळा समाविष्ट) ७. निविदा प्रक्रिया शुल्क : ५९०.०० (रुपये पाचशे नव्वद मात्र) (विना-परतावा) (१८% जीएसटी धरून) (रु. ५००/- बोली मूल्य + १८% जीएसटी करीता रु. ९०/-)

बोली कार्यक्रमासह बोली दस्तावेज दि. ११/०१/२०२२ रोजी १७.०१ वा. पासून संकेतस्थळ https://mahatenders.gov.in वर उपलब्ध

> कार्यकारी अभियंता (इलेक्ट-एन)

DSBI State Bank of India

शाखा-एसएआरबी ठाणे (११६९७) १ला मजला, केरोम, प्लॉट क्र. ११२, सर्कल रोड क्र. २२, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे (पश्चिम)-४००६०४

शाखेचा ई-मेल आयडी : sbi.11697@sbi.co.in लॅण्डलाईन क्र. (कार्यालय) :- ०२२-२५८०६८६३

स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता विक्री सूचना

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुदी सहवाचता सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअ

विशेषतः कर्जदार आणि हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, तारण धनको, स्टेट बँक ऑफ इंडिया च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांन

जगन्नाथ चौरे: शेळके रेसिडन्सी, फ्लॅट क्र. ७ रेणूका २७.११.२०१८ रोजीस, वरील उल्लेखित रकमेवर सांपार्श्विक दराने पुढील व्याज आणि मागणी

मिळकत तपशिल: शेळके रेसिडन्सी, फ्लॅट क्र. ७ रेणूको नगर, वाधाने कॉलनी जवळ, प्लॉट क्र. २६६/ए१/७१ म्हसरुल, नाशिक- ४२२००३. प्लॉट क्षेत्र-७१.५६ चौ.मीटर्स. पूर्व: फ्लॅट क्र. ८ आणि जिना, पश्चिम: साईड मार्जिन, उत्तर: साईड मार्जिन, दक्षिण: साईड मार्जिन

सहभागाचे विनंतीपत्र/केवायसी दस्तावेज/इअरचा पुरावा इ. सादर करण्याची तारीख आणि वेळ २५.०१.२०२२ रोजी किंवा पूर्वी

श्री. मोहसिन इब्राहिम मुल्ला (के. इब्राहिम मुल्ला यांचे कायदेशीर वारस): हाऊस क्र. ८६५/७, करिम रिकमेवर सांपार्श्विक दराने पढील व्याज आणि

मिळकत तपशिल: लॅट क्र. बी–४०३, चौथा मजला, एसमेरलडा, कासा दे पोवो, तेलिगाव, तिसवाडी, गोवा. बिल्ट अप क्षेत्र १०५९ चौ.फू., चर्टई क्षेत्र ८५९

सहभागाचे विनंतीपत्र/केवायसी दस्तावेज/इअरचा पुरावा इ. सादर करण्याची तारीख आणि वेळ २५.०१.२०२२ रोजी किंवा पूर्वी

ज्याचा अन्वयिक/प्रत्यक्ष कब्जा घेतला त्या तारण धनकोंकडे खाली वर्णेन करण्यात आलेल्या स्थावर मिळकतीचे गहाण/प्रभार **''जे आहे जेथे आहे'**'

ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत स्थावर मत्तांच्या विकीकरिता ई-लिलाव विकी सचना.

राखीव किंमत: रु.१६.८३ लाख

ईसारा अनामत रक्कम (इअर)= राखीव किंमतीच्या १०% म्हणजेच रु. १,६८,३००/- **बोली वाढविण्याची रक्कम :** रु. १०,०००/-

ई-लिलावाची तारीख आणि वेळ = तारीख : २७.०१.२०२२ वेळ : दु. १२.०० ते दु. २.०० प्रत्येकी १० मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह

CIN - U99999 MH 1970 SGC-014574 www.cidco.maharashtra.gov.in

सिडको/जनसंपर्क/३७९/२०२१-२२

जसे आहे" आणि "जे आहे तथे आहे" या तत्त्वावर २७.०१.२०२२ रोजी विक्री करण्यात येईल.

नगर, वाधाने कॉलनी जवळ, प्लॉट क्र. २६६/ए१/७१ सूचनेनुसार अनुषंगिक खर्च, परिव्यय, प्रभार इ.

मिळकतीच्या निरीक्षणाची तारीख आणि वेळ : १७.०१.२०२२ स. १०.०० ते स. ११.०० वा.

कर्जदारांचे नाव

श्री. अबरार ब्रिगिहम मुल्ला (कै. इब्राहिम मुल्ला यांचे कायदेशीर वारस): हाऊस क्र. ८६५/७, करिम

सौ. दाफिया काजेरकर (कै. इब्राहिम मुल्ला यांचे कायदेशीर वारस): इगल स्टोअर जवळ,

सौ. नाफिसा इब्राहिम मुल्ला (कै. इब्राहिम मुल्ला यांचे कायदेशीर वारस): हाऊस क्र. ८६५/७, करिम

सौ. नाफिसा इब्राहिम मुल्ला (कै. इब्राहिम मुल्ला यांचे कायदेशीर वारस): फ्लॅट क्र. बी-४०३, चौथा

सौ. नेहा इब्राहिम मुल्ला (कै. इब्राहिम मुल्ला यांचे कायदेशीर वारस): हाऊस क्र. ८६५/७, करिम

मिळकतीच्या निरीक्षणाची तारीख आणि वेळ : १५.०१.२०२२ दु. ०१.०० ते दु. ०२.०० वा.

. http://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp, ?. http://www.sbi.co.in

संपर्क क्र. : आर एन अकुललवार: (मोबा क्र. ९०४९९९०८२२) आणि रोहित बुरमन: (मोबा. क्र. ९८३४२८२७९७)

राखीव किंमत: रु.५०.९८ लाख **ईसारा अनामत रक्कम (इअर)=** राखीव किंमतीच्या १०% म्हणजेच रु. ५,०९,८००/- **बोली वाढविण्याची रक्कम :** रु. १०,०००/-

ई-लिलावाची तारीख आणि वेळ = तारीख : २७.०१.२०२२ वेळ : दु. १२.०० ते दु. २.०० प्रत्येकी १० मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह

विक्रीच्या अटी आणि शर्तीच्या तपशिलाकरिता स्टेट बँक ऑफ इंडिया, तारण धनकोंच्या संकेतस्थळामधील खाली पुरविलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा

सावंतवाडी, तालुका सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग, महाराष्ट्र ४१६ ५१०.

मन्झिल, अफरमेंट भड़ी, शोरोबा, पोंडा, गोवा, पन- ४०३ ४०१.

मन्झिल, अफरमेंट भट्टी, शोरोबा, पोंडा, गोवा, पिन- ४०३ ४०१

मजला, एसमेरलडा, कासा दे पोवो, तेलिगाव, तिसवाडी, गोवा,

मन्झिल, अफरमेंट भड़ी, शोरोबा, पोंडा, गोवा, पिन- ४०३ ४०१,

कब्जाची स्थिती = प्रत्यक्ष

सायं. ५.०० पर्यंत

दिनांक: १०.०१.२०२२

ठिकाण: ठाणे

संपर्क क्र. : आर एन अकुललवार: (मोबा क्र. ९०४९९९०८२२) आणि रोहित बुरमन: (मोबा. क्र. ९८३४२८२७९७)

कर्जदारांचे नाव

श्री. अशोक रघुनाग बागुल आणि सौ. पुष्पलता

म्हसरुल, नाशिक- ४२२००३

कब्जाची स्थिती = प्रत्यक्ष

PSB भारतीय स्टेट बैंक State Bank of India

रिटेल ॲसेट स्मॉल ॲण्ड मिडिअम एन्टरप्रायझेस सिटी क्रेडीट सेंटर आरएएसएमईसीसीसी भाईंदर (६११७८)

१ ला मजला, लॅण्डमार्क इमारत, मॅक्सस मॉल समोर, भाईंदर पश्चिम, जि. ठाणे - ४०१ १०१. दूर. क्र.: ०२२-२८१४९१०७. ईमेल: sbi.61178@sbi.co.in

कब्जा सूचना (नियम ८ (१) पहा) स्थावर मिळकती करिता

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ३०.१०.२०२१ रोजीस मागणी सूचना जारी करून कर्जदार श्री. संतोष कुमार यादव आणि सौ. रेखा यादव (कर्ज खाते क्र.: ४०१७७२५४०३६ आणि ४०२४१७३०१९३) यांना सूचनेतील नमूद रक्कम रु. २६,८७,३१८.०० (रुपये सव्वीस लाख सत्त्याऐंशी हजार तीनशे अठरा मात्र) या रकमेची परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की. निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा त्यांना सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सिक्यरिटी (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ९ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ७ जानेवारी, २०२२ रोजी घेतला.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, मिळकतीशी व्यवहार करू नये आणि मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा स्टेट बँक ऑफ इंडिया यास रक्कम रु. २६,८७,३१८.०० आणि त्यावरील व्याज आणि अन्य प्रभार या रकमेसाठी भाराअधीन राहील. तारण मत्तेच्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ (८) च्या तरतुर्दीकडे कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जात आहे.

स्थावर मिळकतीचे वर्णन: डी-४०४, गुलमोहर हेरिटेज, निलेमोर, फन फिस्टा जवळ, नालासोपारा (पश्चिम) 809703.

दिनांक: ०७.०१.२०२२ प्राधिकृत अधिकारी ठिकाण : नालासोपारा (पश्चिम) स्टेट बँक ऑफ इंडिया

सुनावणीची जाहीर नोटीस

४. श्री. रे सिरील गोन्साल्वीस (मयत) 4 अ) श्री, एस्ले सेसील रॉडिंग्स 4 ब) श्री. इंग्नेशिअस सेसील रॉड्गिस ४ क) एडवर्ड सेसील रॉड्रिग्स

सर्व रा. मास्टरवाडी, व्यासवाडी च्या मागे,

९ ब) ब्रुनो चार्ली परेरा ९ का क्लारेट चार्ली परेरा क्रिस्टिअन लेन, मढ आयलँड, वाया वर्सोवा, मुंबई - ४०००६१

9 अ) श्री. रोनाल्डो चार्ली परेरा

भास्कर भोपी रोड, मढ आयलँड, मालाड (प.), मुंबई - ४०००६४ सदर जाहीर नोटिशीद्वारे कळविण्यात येते की, <mark>महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966</mark> चे <mark>कलम 247</mark>

भव्यये. मौजे ऐरंगळ, तालका बोरिवली येथील **स. क. ७४/११, ७४/१८** व इतर या मिळकतीसंदर्भात केरफार क. १८६७ च्या संदर्भात अपिलार्थी यानी दाखल केलेल्या अपिलाच्या अनुषंगाने **उपविभागीय** <mark>अधिकारी, मुंबई (प.) उपनगर</mark> यांचे न्यायालयात दि. ११/०६/२०२१, दि. ०९/०७/२०२१, दि. 03/08/2021, दि. 27/08/2021, दि. 14/09/2021, दि. 16/11/2021, दि. 03/12/2021 व दि. १४/०१/२०२२ रोजी सुनावणी आयोजित करण्यात आली होती. प्रकरणी या प्रकरणातील **प्रतिवादी क्र. 4 (a) ते 4 (c) ते 9 (a) ते 9 (c)** यांना वेळोवेळी नोटिसा

ठाढण्यात आल्या असून त्यांना त्यांच्या शेवटच्या माहीत असलेल्या पत्त्यावर नोटिशीची बजावणी होऊ शकली नाही. तथापी वर नमूद मिळकती संबंधी या न्यायालयात दाखल केलेल्या अपिलाची पुढील सनावणी दिनांक N4/N2/2N22 रोजी सकाळी ११ वाजना होणार आहे.

प्रकरणी ज्या कोणाला संबंधीत प्रकरणी आपला लेखी जबाब अथवा काही पुरावा सादर करायचा असेल. त्यांनी वरील दिवशी व वेळी **कोव्हीड - १९** विषाणला प्रतिबंधात्मक उपाय म्हणन दिलेल्या सूचनांचे पालन करून स्वतः किंवा प्राधिकृत विधी व्यवसायी मार्फत आवश्यक त्या कागदपत्रांसहित . प्पस्थित राहावे. वरील तारखेस आपण हजर न राहिल्यास किंवा आपणामार्फत लेखी अथवा तोंडी जबाब युक्तिवाद सादर न केल्यास आपणास काहीही सांगावयाचे नाही असे गृहीत धरून कागदपत्रांच्या ुणवत्तेनुसार अपील प्रकरणात आदेश पारित करण्यात येतील याची नोंद घ्यावी.

ठिकाण : **वांद्रे (पूर्व)** दिनांक : 11/01/2022

जिच्या वसुलीसाठी मिळकत विकली जाणार आहे ती थकबाकी रक्कम

इ. १९,८९,४२७/- (रुपये एकोणीस लाख एकोणनव्वद हजार चारशे सत्तावीस मात्र)

जिच्या वसुलीसाठी मिळकत विकली जाणार

आहे ती थकबाकी रक्कम

रु. ७९.०१ लाख समाविष्ट ३०.०६.२०१७ रोजीपासनचे व्याज आणि प्रभार (३०.०६.२०१७

पर्यंतचे एकूण थकीत रु. ७९.०१ लाख) मागणी

सूचना दिनांक ०८.०२.२०१६, वरीलुङ्लेखित

मागणी सूचनेनुसार अनुषंगिक खर्च, परिव्यय,

प्राधिकत अधिकारी

स्टेट बँक ऑफ इंडिया

(उमेश बिरारी) उपविभागीय अधिकारी मुंबई पश्चिम उपनगर

एनकेजीएसबी को-ऑप. बँक लि.

वसली विभाग : बिमल अपार्टमेंट, तळमजला, एच. एफ. सोसायटी रोड, जोगेश्वरी (पू.), मुंबई-४०० ०६० दू. क्र. : २८३७ ६८१६/२८३४ ९६१६, २८२०३६०३, ईमेल: recovery@nkgsb-bank.com

लिलाव विक्री सूचना

न्याअर्थी निम्नस्वाक्षरीकारांनी एनकेजीएसबी को- ऑप. बँक लि. चे प्राधिकृत अधिकारी म्हणुन सरफैसी ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(४) सहवाचता सिक्युरिटी एन्फोर्समेंट रूत्स, २००२ च्या नियम ६(२)/८(६) अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारांचा वापर करून ''**जे आहे जेथे आहे तत्त्वाने''** आणि ''**जे आहे जसे आहे तत्त्वाने''** खालील नमूद मत्ता/मिळकतीच्या विक्रीसाठी मोहोरबंद निविदा मागवित आहेत.

उशिरात उशिरा १७.०२.२०२२ रोजी सायं. ५.०० पूर्वी खालील नमूद अटींवर निम्नस्वाक्षरीकारांद्वारे मोहोरबंद लिफाफ्यातून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. कृपया, लिफाफ्यावर खरेदी करावयाच्या मिळकतीचा पत्ता नमूद करावा. लिलाव १८.०२.२०२२ रोजी स. ११.०० वा. करण्यात येईल.

कर्जदार/हमीदाराचे	गहाण मिळकतीचे वर्णन	३१.१२.२०२१			निरीक्षणाची
नाव		रोजीसची एकूण थकबाकी	राखीव किंमत	इअर	तारीख व वेळ
			 1 लाखात	l	
मे. रिस्क केअर हॉस्पिटल ॲण्ड आयसीसीयु प्रा. लि. २. श्री. संजिव वाम वाळंज ३. डॉ. जयसिंग खांडू साळवे ४. डॉ. अतुल भालचंद्र देशपांडे	मे. रिस्क केअर हॉस्पिटल ॲण्ड आयसीसीयु प्रा. लि. यांच्या मालकीचे ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत जमीन धारक टिका क्र. १२, सीटीएस क्र. ११४, अितम प्लॉट क्र. ४३३ आणि ४३५, जुना अग्रा रोड, गाव पाचपाखाडी, ताल्का आणि जिल्हा ठाणे येथे स्थित असलेले आणि वसलेले शिरिन को ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी नावे ज्ञात इमारतीमध्ये स्थित सर्व पसिरमध्ये परिसर क्र. ०८, मोजमापित क्षेत्र अंदाजे ८६० चौ.फू. बिल्ट अप, परिसर क्र. ०९, मोजमापित क्षेत्र अंदाजे ७२० चौ.फू. बिल्ट अप, परिसर क्र. १८, मोजमापित क्षेत्र अंदाजे १२० चौ.फू. बिल्ट अप, परिसर क्र. १८, मोजमापित क्षेत्र अंदाजे ३८० चौ.फू. बिल्ट अप, परिसर क्र. २१, मोजमापित क्षेत्र अंदाजे ६२५ चौ.फू. बिल्ट अप, परिसर क्र. २२, मोजमापित क्षेत्र अंदाजे ६३५ चौ.फू. बिल्ट अप, परिसर क्र. २२, मोजमापित क्षेत्र अंदाजे ६३५ चौ.फू. बिल्ट अप, परिसर क्र. २२, मोजमापित क्षेत्र अंदाजे ६३५ चौ.फू. बिल्ट अप	१५२२.७५	४५५.००	४५.५०	१३/०१/२०२२ आणि २७/०१/२०२२ स. १०:०० वा. ते दु. ०२:०० वा. दरम्यान
१. डॉ. जयिंसंग खांडू साळवे २. श्री. संजिव वाम वाळंज ३. डॉ. अतुल भालचंद्र देशपांडे ४. डॉ. (सी.) सुरेखा जयिंसंग साळवे	डॉ. जयिसंग खांडू साळवे आणि डॉ. (सौ.) सुरेखा जयिसंग साळवे यांच्या मालकीचे ठाणे महानगरपालिका, नोंदणीकृत जिल्हा आणि उप नोंदणीकृत जिल्हाभध्ये गाव कळवा, तालूका आणि जि. ठाणे येथे स्थित असलेले आणि वसलेले जमीन धारक सर्व्हे क्र. १२८, हिस्सा क्र. भाग च्या सर्व ते भाग आणि विभागावर सिद्धेश्वर आर्केड नावे ज्ञात इमारतीमध्येतजला, शॉप क्र. ०५, क्षेत्र मोजमापित ५०६ चौ. फू. बिल्ट अप डॉ. जयिसंग खांडू साळवे आणि डॉ. (सौ.) सुरेखा जयिसंग साळवे यांच्या मालकीचे ठाणे महानगरपालिका, नोंदणीकृत जिल्हा आणि उप नोंदणीकृत जिल्हा आणि जिल्हा ठाणे येथे स्थित जमीन धारक सर्व्हे क्र. १४६/१, १४७/(भाग), १५८ १(भाग), १५९/(भाग), १५०/(भाग), १५९(भाग) च्या भाग आणि विभागावर स्थित रेखा कोर्स टुवर्स नावे ज्ञात इमारत क्र. बी १ मध्ये १४ व्या मजल्यावर प्लॅट क्र. १४०१ आणि १४०२ दोन्ही मोजमापित अंदाजे ५९.८५ चौ. मीटर्स प्रत्येकी	४३६.३३	હપ.૦૦ ૨ १ ૫.૦૦	७.५० २१.५०	१४/०१/२०२२ आणि २८/०१/२०२२ स. १०:०० वा. ते दु. ०२:०० वा. दरम्यान १७/०१/२०२२ आणि ३१/०१/२०२२ स. १०:०० वा. ते दु. ०२:०० वा. दरम्यान

- निविदा/प्रस्ताव प्रपत्र हे ''एनकेजीएसबी को-ऑप. बँक लि.'' च्या नावे काढलेल्या डीडी/पे ऑर्डरच्या स्वरूपात रु. २,०००/- चे विनापरतावा निविदा शुल्क प्रदान करून वरील नमूद पत्यावर वसुली विभाग, जोगेश्वरी (पू) पत्त्यावर १३.०१.२०२२ ते १७.०२.२०२२ पर्यंत सायं. ५.०० पर्यंत उपलब्ध होतील.
- लिलाव १८.०२.२०२२ रोजी स. ११.०० ते दु. २.०० दरम्यान वसुली विभाग, जोगेश्वरी (पू.), मुंबई ४०० ०६० येथे एनकेजीएसबी को-ऑप. बँक लि., च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांद्वारे करण्यात येईल. इच्छुक खरेदीदार वरील नमुद तारीख आणि वेळी मिळकतीचे निरीक्षण करू शकतात.
- प्रस्ताव बँकेच्या विहित प्रपन्नात वेगळ्या मोहोरबंद लिफाफ्यात असणे आणि १७.०२.२०२२ रोजी सायं. ५.०० पूर्वी पुणे समुह कार्यालयात इसारा अनामत रकमेसाठी डीमांड ड्राफ्ट/पे ऑर्डर सह एनकेजीएसबी को-ऑप. बँक लि., वसुली विभाग, जोगेश्वरी (पू.) येथे प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे सादर करणे आवश्यक आहे. कृपया नोंद घ्यावी की १७.०२.२०२२ रोजी सायं. ५.०० नंतर कोणतेही प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत
- अर्हताकारी/अटी युक्त प्रस्ताव आणि/किंवा इसारा अनामत रकमेशिवाय प्रस्ताव तसेच एजंट/त्रयस्थ पक्षकारांकडील प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत कारण आम्ही लिलावात व्यवहार करण्यासाठी कोणत्याही एजंटची नियुक्ती केलेली नाही. वरील सदर मिळकती या राखीव किंमतीच्या खालील विकल्या जाणार नाहीत. प्रस्तावदारांना लिलाव विक्रीच्या वेळी त्यांचे प्रस्ताव वाढविण्याची संधी देण्यात येईल.
 - कर्जदार/हमीदार, मिळकतीचे त्यांची इच्छा असल्यास योग्यतो चांगली प्रस्ताव देऊ शकतात.
- यशस्वी बोलीदाराने लिलावाच्या दिवशी त्वरित बोली रकमेच्या २५% आणि उर्वरित ७५% रक्कम ही प्राधिकृत अधिकाऱ्यांनी विक्रीची निश्चिती कळविल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत जमा करणे आवश्यक आहे, कसूर केल्यास खरेदीदाराने जमा केलेली रक्कम जप्त करण्यात येईल.
- सदर मिळकत ही ''जे आहे जेथे आहे'' आणि ''जे आहे जसे आहे तत्त्वाने'' काटेकोरपणे विकण्यात येईल आणि इच्छुक बोलीदारांनी मिळकतीच्या विरोधात उपार्जित कोणतेही अन्य दावे किंवा कोणताही दावा, प्रभार, कर, लेव्हीज्, थकबाकी आणि/किंवा इतर कोणतेही दायित्व च्या संदर्भात त्यांची स्वतंत्र चौकशी कर शकतात आणि अशी कोणतीही दायित्त्वे आढळल्यास ती यशस्वी बोलीदाराने भरायची आहेत.
- वरील नमूद गहाण मिळकतीचा कब्जा प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे आहे, जे वरील अनुपालन केल्यावर यशस्वी बोलीदारांना शांततापूर्ण कब्जा सोपवतील.
- खरेदीदाराने प्रयोज्य मुद्रांक शुल्क/अतिरिक्त मुद्रांक शुल्क/हस्तांतर प्रभार, शुल्क इ. आणि लिलावातील मिळकतीच्या संदर्भातील सर्व साविधिक/असाविधिक थकबाकी, कर, दर, ॲसेसमेंट, शासकीय आणि निमशासकीय कर आणि अन्य प्रभार, शुल्क सुध्दा भरावे लागेल. वरील नमूद गहाण मिळकतीचा कब्जा बँकेकडे आहे जी वरील अनुपालन झाल्यावर यशस्वी बोलीदाराला शांततापूर्ण कब्जा सोपवेल. खरेदीदारांना लागू टीडीएस सहन करावे लागणार आहे.
- .०.बँक/प्राधिकृत अधिकाऱ्यांनी कोणतेही कारण न देता कोणतेही किंवा सर्व प्रस्ताव नाकारण किंवा लिलाव रद्द करण्याचा हक्क राखुन ठेवला आहे.

सरफैसी ॲक्ट, २००२ अंतर्गत ३० दिवसांची वैधानिक विक्री सूचना कर्जदार/हमीदार आणि सर्व इतर संबंधित पक्षकारांना लिलावाच्या तारखेपूर्वी कर्ज खाते बंद करण्यासाठी सावधान करण्यात येत आहे, कसूर केल्यास मिळकतीचा

लिलाव करण्यात येईल आणि उर्वरित काही असल्यास तुमच्याकडून व्याज आणि खर्चासह वसुल करण्यात येईल.

ठिकाणः मुंबई प्राधिकृत अधिकारी एनकेजीएसबी को-ऑप. बँक लि. दिनांक: ११.०१.२०२२



5PAISA CAPITAL LIMITED

CIN: L67190MH2007PLC289249

Regd. Office: IIFL House, Sun Infotech Park, Road No. 16V, Plot No. B-23,

MIDC, Thane Industrial Area, Wagle Estate, Thane - 400604 Tel: +91 22 4103 5000 • Fax: +91 22 2580 6654

E-mail: csteam@5paisa.com • Website: www.5paisa.com

Extract of Unaudited Consolidated Financial Results for the quarter & nine months ended December 31, 2021

(₹ in Lakhs)

		Quarter ended		Nine mont	Year ended	
Particulars	Dec 31, 2021	Sept 30, 2021	Dec 31, 2020	Dec 31, 2021	Dec 31, 2020	March 31,2021
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total Income from operations	8,021.50	6,854.88	4,961.08	20,967.58	14,467.91	19,457.48
Net Profit / (Loss) for the period before tax	99.01	164.71	450.00	1,248.90	1,207.71	1,989.55
Net Profit / (Loss) for the period after tax	74.30	139.38	318.50	933.32	883.04	1,468.98
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income]	72.42	137.95	305.48	922.77	845.16	1,466.05
Equity Share Capital	2,941.58	2,941.08	2,548.19	2,941.58	2,548.19	2,551.59
Other Equity						13,055.82
Earnings Per Share (of ₹ 10/- each)						
- Basic (in ₹)	0.26	0.48	1.25	3.21	3.47	5.76
- Diluted (in ₹)	0.25	0.47	1.25	3.17	3.47	5.73

Note: 1. The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board at its meeting held on January 10, 2022. 2. The financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Ind AS 34 'Interim financial Reporting' prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued there under and the other accounting principles generally accepted in India and in accordance with the requirements of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, as amended.

3. The group is engaged only in the business of stock broking and distribution of financial products primarily through internet and mobile applications. Accordingly, there is no separate reportable segments as per Indian Accounting Standard 108 (Ind AS) on 'Operating Segment'.

4. The Company at its meeting held on April 20, 2021 and July 14, 2021 granted 75,000 and 1,00,000 stock options. Further, another 15,000 and 7,500 stock options respectively were granted vide circular resolution dated August 03, 2021 and December 14, 2021 to eligible employees under Employee Stock Option Scheme-2017. Further, the Company vide circular resolutions dated May 12, 2021, June 03, 2021, June 18, 2021, July 08, 2021, July 09, 2021, August 03, 2021, November 08, 2021 and November 24, 2021 allotted 82,000 equity shares pursuant to exercise of stock options granted to the eligible employees. Furthermore, the Company vide circular resolution of the Nomination and Remuneration Committee dated December 30, 2021, approved the amendment in the '5Paisa Employee Stock Option Scheme-2017' to align and comply with the requirements of SEBI (Share Based Employee Benefits and Sweat Equity) Regulations, 2021.

5. The key data relating to standalone results of Spaisa Capital Limited is as under :

(₹ in Lakhs)

	Quarter ended			Half Yea	Year ended	
Particulars	Dec 31, 2021	Sept 30, 2021	Dec 31, 2020	Dec 31, 2021	Dec 31, 2020	March 31, 2021
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Revenues from operations	8,013.16	6,840.41	4,936.21	20,933.84	14,405.68	19,385.92
Profit Before Tax	133.17	204.38	521.68	1,361.95	1,522.59	2,339.17
Profit After Tax	99.85	169.08	373.47	1,017.92	1,120.01	1,731.96
Total Comprehensive Income	98.89	168.36	360.45	1,008.69	1,082.71	1,729.76

6. The figures for the quarter ended December 31, 2021 and the quarter December 31, 2020 are the balancing figures between unaudited figures in respect of the nine months ended December 31, 2021 and December 31, 2020 and the unaudited figures of the half year ended September 30, 2021 and September 30, 2020 respectively.

7. The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchanges under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are available on the Stock Exchange websites and on the company's website i.e www.5paisa.com

8. Previous periods figures have been regrouped / rearranged wherever necessary.

Place: Mumbai

Date: January 10, 2022

By order of the Board For **5paisa Capital Limited**

Prakarsh Gagdani Whole Time Director and CEO DIN: 07376258

(Formerly known as Excel Infoways Limited) CIN-L45400MH2003PLC138568
Registered Office: 31-A, Laxmi Industrial Estate, New Link Road, Andheri (West), Mumbai - 400 053.
Tel: +91 -22-26394246 • Email: cs@excel-infoways.com • Website: www.excel-infoways.com
Authorized capital Rs. 100,00,00,000 • Issued/ Subscribed / Paid- up capital - Rs. 94,04,63,370

EXTRACT OF STANDALONE / CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULT FOR THE QUARTER & NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2021 (Rs. in Lacs Standalone Standalone Standalone Consolidated C 3 Months 3 Months 3 Months 3 Months 12 Months ended (31/12/2020 ended [31/12/2021] ended ended (31/12/2021) (31/12/2020 ended (31/12/2021 Total income from Operations (net) 197.41 920.84 185.47 182.18 224.62 197.41 231.63 920.84 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional (23.07)(31.69)(26.28)(22.55)(7.14)85.98 Net Profit / (Loss) for the period before Tax (after (23.07) (31.69) (164.19) (26.28) (22.55) (7.14) (162.97) 85.98 Exceptional and/or Extraordinary items) (23.07 (32.08) 164.56) (34.69) (22.55) (7.52) 163.34 77.57 Total Comprehensive Income for the period (comprising profit/loss) for the period (after tax) and other Comprehensive income (after tax) (22.08) (31.04) (161.59) (30.48) (21.56) (31.32) (160.37) (28.28) Equity Share Capital 9404.63 9404.63 9404.63 9404.63 9404.63 9404.63 9404.63 9404.63 Reserve (excluding Revaluation Reserves as shown in the balance sheet of previous year)
Earning Per Share (of Rs. 10/- each)
(for Continuing and discontinued operations) 7694.00 7808.25 (0.04) (0.04) (0.03) (0.17) (0.17) (0.02) (0.02) (0.01) (0.01) Diluted

Votes:

The above is an extract of the detailed format of quarterly Financial Result filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website for BSE Limited at link www.bseindia.com and National Stock Exchange of India at www.nseindia.com and on the Company's website at www.excel-infoways.com

The statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable. Begining 1st April 2017, the Company has for the first time adopted NDAS with a transition date of 1st April, 2016.

3. The result has been reviewed by the Audit Con mittee and approved by the Board of Directors at their respective meetings held on January 10, 2022

For Excel Realty N Infra Limited Place: Mumbai Date: January 10, 2022 Lakhmendra Khuran